

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

March 15, 2022

BSE Limited

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 Scrip Code: 500180 National Stock Exchange of India Limited

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated March 15, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, we shall issue the Letter of Confirmation with probable date as March 31, 2022 provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank/Registrar till March 30, 2022. The letter of confirmation shall be dispatched by our Registrar Viz. Datamatics Business Solutions Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular.

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully, For HDFC Bank Limited

Santosh Haldankar Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

Chola CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: 1st Floor, 'Dare House', No.2, N.S.C. Bose Road, Chennai-600001 office :102/103, 1st floor, Casa Maria CHSL Gokhale Road, Opp Portugese Church Dadar West, Mumbai-28 office :404, Raghuveer, 4th floor, SVP Road, Chamunda circle, Borivali West, Mumbai-400092

POSSESSION NOTICE UNDER RULE 8 (1)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of M/s. Cholamandalam Investment And Finance Company Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 hereinafter called the Act and in exercise of powers conferred under Section 13[12] read with Rules 9 of the Security Interest [Enforcement] Rules 2002 issued demand notice calling upon the borrowers, whose names have been indicated in Column [B] below on dates specified in Column [C] to repay the outstanding amount indicated in Column [D] below with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers in particular and the Public in general that the undersigned has taken possession of the properties mortgaged with the Company described in herein below on the respective dates mentioned in Column [E] in exercise of the powers conferred on him under Section 13[4] of the Act read with Rule 9 of the Rules made there under The borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned in below and any such dealings will be subject to the charge of M/s. Cholamandalam Investment And Finance Company Limited for an amount mentioned in Column [D] along with interest and other charges.

Under section 13 [8] of the Securitisation Act, the borrowers can redeem the secured asset by payment of the entire outstandingincluding all costs, charges and expenses before notification of sale

SI No	Name And Address of Borrower & Loan Account Number	Date of Demand notice		Date of Posse- ssion	
[A]	[B]	[C]	[D]	[E]	
1	1)Kalpesh Ramji Dedhia 2)Vipal Ramji Dedhia 3)Ramji Shamji Dedhia 4)Vimla Ramji Dedhia: All are at : 1104 Chamunda Paradise Shivaji Nagar Vile Parle East ,MUMBAI - 400057. 5)M/S K Fashion,Ground Floor ,Shop No 3, R K Apt ,33rd Road, Mumbai Khar W , MUMBAI - 400052. Loan Account Nos.X0HEMAI00003296843 and HE02ROB00000002821	11-20	Rs.2,84,75,803.31 as on 20-11-2021 and interest thereon	3.20	
	DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: All that piece and parcel of the property bearing No.1104, Chamunda Pa Shivaji Nagar Nr. Jivan Vikas Hospital Vile Parle East Mumbai-400057.				
2	1)Pradeep Raman Karipapuil, B/2 302, Silver Park, Mira Bhayandar Road, Mira Road, Thane, Thane – 401107. 2). Akruti Colour Lab, Shop No.2, Spenta Mansion, S.V. Road, Andheri West, Mumbai – 400058. 3). Mithul Pradeep Karipapuil, B/2 302, Silver Park, Mira Bhayandar Road, Mira Road, Thane, Thane – 401107. 4). Satish Raman Karipapoil, Flat No.52, Roase Chsl, Jankalyan Nagar, Off Marze Rd., Malad West, Malad West -400095. 5). Smith Pradeep Karipapuil, B/2 302, Silver Park, Mira Bhayandar Road, Mira Road, Thane, Thane – 401107. (Loan Account Nos.XOHEMA100002836318 and HE02MA100000002965)	9-12-202	Rs.1,02,97,785.62 as on 09-12-2021 and interest thereon	12.03.2022	

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: NO.1, RIDDHI PREMISES CHSL 215, S.V. ROAD, ANDHERI WEST

Sd/- Authorised Officer. M/s.Cholamandalam Investment and Finance Company Limite

		section 13(2) of the Securitisation and F ets and Enforcement of Security Interest				
Sr. No.		Particulars of Mortgaged property/properties (B)	Date Of NPA (C)	Outstanding amount (Rs.) (D)		
1.	LOAN ACCOUNT NO. HHELPM00466143 1. VINODBHAI J JETHWA	Flat no. 704 ADMEASURING 40.07 SQ MTRS. (CARPET AREA), 7th floor, A Wing, Grandness, Nr. Maruti Nagar Complex, Off Shiv Vallabh Road, Ashokvan Dahisar (E) Mumbai 400068., MUMBAI, MAHARASHTRA - 400068	23.03.2021	Rs. 5,03,520.17/- (Rupees Five Lakhs Three Thousand Five Hundred Twenty and Paise Seventeen Only) up to 24.11.2021		
2.	LOAN ACCOUNT NO. HHEPNV00446871 1. PRASHANT GOPAL GAWDE 2. ARCHANA GOPAL GAWADE	Flat No. 102 ADMEASURING 318.7 SQ FT. (CARPET AREA), 1st Floor, Building No. 2, Wing B1, Commanders Heera Siddhi, Village Karade Khurd, Tal. Panvel, Dist. Raigad, Maharashtra 410206, PANVEL, MAHARASHTRA - 410206	23.03.2021	Rs. 2,08,977.44/- (Rupees Two Lakhs Eight Thousand Nine Hundred Seventy Seven and Paise Forty Four Only) up to 24.11.2021		
3.	LOAN ACCOUNT NO. HHEPNV00429152 1. PRANJAL SANDAV 2. PRASAD CHAVAN	Flat No. 401, 4th Floor, Wing A, My Home Hill View, Village Kanpoli, Tal. Panvel, Dist. Raigad, Maharashtra 410206, PANVEL, MAHARASHTRA - 410206	23.03.2021	Rs. 1,89,616.92/- (Rupees One Lakh Eighty Nine Thousand Six Hundred Sixteen and Paise Ninety Two Only) up to 24.11.2021		
4.	LOAN ACCOUNT NO. HHETHN00441950 1. AJIT GULABRAO PATIL 2. AKSHADA AJIT PATIL	LAT NO 123, 1ST FLOOR, BUILDING A-8 XRBIA HINJEWADI, S.NO.52/1/2(P) 53/1 (P) 53/2/1A (P) 54/1 (P), PUNE, MAHARASHTRA - 411057	23.03.2021	Rs. 1,48,751.11/- (Rupees One Lakh Forty Eight Thousand Seven Hundred Fifty One and Paise Eleven Only) up to 24.11.2021		
HHLB0100393211 ADM 1. GANESH NAWNATH (CAF DONGARE 2. VARSHA GANESH DONGARE 3. BRIJESH S MATHUR SUR VILL DIST MAH		PROPERTY DETAILS: FLAT NO 301, ADMEASURING 27.38 SQ MTRS (CARPET AREA) + 28.81 SQ MTRS. TERRACE, ON THIRD FLOOR OF BUILDING NO 07, JANKI KUTIR CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, SURVEY NO 38 HISSA NO 02 VILLAGE PASTHAL TAL PALGHAR DIST PALGHAR THANE MAHARASHTRA 401501, THANE, MAHARASHTRA 401501	23.03.2021	Rs. 8,99,118.88/- (Rupees Eight Lakhs Ninety Nine Thousand One Hundred Eighteen and Paise Eighty Eight Only) up to 24.11.2021		
	LOAN ACCOUNT NO. HHEKAL00234228 1. ANUP KUMAR RAMKRISHNAN 2. SUREKHA ANUP	FLAT NO 102, ADMEASURING 693 SQ FT (CARPET AREA) & 92 SQ FT. OPEN TERRACE, MAHADEV RESIDENCY NEAR GAON DEVI MANDIR, KHOJA KHUNTAVALI AMBARNATH WEST, THANE, MAHARASHTRA - 421501	06.04.2021	Rs. 12,35,393.83/- (Rupees Twelve Lakhs Thirty Five Thousand Three Hundred Ninety Three and Paise Eighty Three Only) up to 24.11.2021		

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amour

Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act. "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private reaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time rame, Borrower may not be entitled to redeem the property.

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the otice, without prior written consent of secured creditor.

(Trustee EARC Trust SC - 432)

Place: MUMBAI / PANVEL / THANE / PUNE

For Edelweiss Asset Reconstruction Company Limited

SBI State Bank of India

SARB Thane(11697) Branch: 1st floor Kerom Plot no A-112 Circle, Road No 22 Wagle Industrial Estate Thane (W) 400604 email id sbi.11697@sbi.co.in **DEMAND NOTICE**

Name & address of	Details of Properties /	1) Date of Demand Notice				
of Secondy Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned disserved and as such they are hereby informed by way of this public notice.						
The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby						
, ,		• ,				
interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans ha	nterest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA).					
A notice is hereby given that the following Borrower/Directors/Guarantor	rs have defaulted in the re	payment of principal and				

	Name & address of the Borrowers/Guarantors	Details of Properties / Address of Secured Assets to be Enforced	Date of Demand Notice Date of NPA Amount outstanding
	M/s Penta Gold Limited At Penta House 2224, Manek Chowk, Opp old Share Bazar Ahmedabad – 380001	Flat No. 701, on 7th Floor, Building known as Anjali Co Op Hsg Soc Ltd,	1) 09.02.2022 2) 27.09.2021 3) Rs.8,51,84,931.97
(b)	F-203, Uma Sharnam, Opp Nariman Homes, New S. G Road, Gotha, Ahmedabad - 382481	situated at Plot No. CTS No. 3567, S. No. 378, H.	(Rupees Eight Crores Fifty One Lakh Eighty
(d)	First Floor, 30-Champa Gully, Zaveri Bazar, Mumbai - 400002 Shop No. 2, 97/101, Mumbadevi Chamber, Shaikh Menon Street, Zaveri Bazar, Kalbadevi, Mumbai -400002 Shop No. 7, Ground Floor, Jewel World, 175 Kalbadevi Road,	N. 1(Part) of Village Kolekalyan, Taluka Andheri, Shivaji Nagar Road, Vakola Bridge,	Four Thousand Nine Hundred Thirty One and Ninety Seven paisa only) as on 08.02.2022
(f)	Kalbadevi, Mumbai - 400002 Gala No. 407, 4th Floor, Bharat Prakash Indl. Primises, Takarshi Jivraj Road, Sewree Mumbai - 400015	Santacruz East, Mumbai – 400055 Adm 727 Sq Ft Carpet Area	with further interest and incidental expenses cost)
"	Flat No. 701, 7th Floor, Anjali Apartment Co Op HSG Ltd, Shivaji Marg, Vakola Bridge, Santacruz East, Mumbai – 400055		
(h) 	At 7/127, Saloka CO Op HSG LTD., Chaitanya Nagar, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai – 400055, through its director or any authorized person.		
₂₎	Mr. Ketan Madhusudan Shroff		
	At Penta House 2224, Manek Chowk, Opp old Share Bazar		
` ′	Ahmedabad – 380001		
(b)	F-203, Uma Sharnam, Opp Nariman Homes, New S. G Road, Gotha, Ahmedabad - 382481		
	First Floor, 30-Champa Gully, Zaveri Bazar, Mumbai - 400002		
`	Shop No.2, 97/101, Mumbadevi Chamber, Shaikh Menon Street, Zaveri Bazar, Kalbadevi, Mumbai -400002		
``	Shop No. 7, Ground Floor, Jewel World, 175 Kalbadevi Road, Kalbadevi, Mumbai - 400002		
``	Gala No. 407, 4th Floor, Bharat Prakash Indl. Primises, Takarshi Jivraj Road, Sewree Mumbai - 400015		
``	Flat No. 701, 7th Floor, Anjali Apartment Co Op HSG Ltd, Shivaji Marg, Vakola Bridge, Santacruz East, Mumbai – 400055 At 7/127, Saloka CO Op HSG LTD., Chaitanya Nagar, Vakola Bridge,		
'''	Santacruz (E), Mumbai – 400055		
3)	Mrs. Sulochana Madhusudan Shroff		
	At Penta House 2224, Manek Chowk, Opp old Share Bazar Ahmedabad -380001		
``	F-203, Uma Sharnam, Opp Nariman Homes, New S. G Road, Gotha, Ahmedabad - 382481		
	First Floor, 30-Champa Gully, Zaveri Bazar, Mumbai - 400002 Shop No.2, 97/101, Mumbadevi Chamber, Shaikh Menon Street, Zaveri		
(e)	Bazar, Kalbadevi, Mumbai -400002 Shop No. 7, Ground Floor, Jewel World, 175 Kalbadevi Road, Kalbadevi, Mumbai - 400002		
(f)	Raida No. 407, 4th Floor, Bharat Prakash Indl. Primises, Takarshi Jivraj Road, Sewree Mumbai - 400015		
(g)	Flat No. 701, 7th Floor, Anjali Apartment Co Op HSG Ltd, Shivaji Marg,		
(h)	Vakola Bridge, Santacruz East, Mumbai – 400055 At 7/127, Saloka CO Op HSG LTD., Chaitanya Nagar, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai – 400055		

13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002. Date : 15.03.2022

Place: Thane

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and /or theil Guarantor(s) (whenever

applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this

notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section

Authorized Officer State Bank of India ,SARB Than

Aspire Home Finance Corporation Limited Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules $2002, is sued demand \ notice/s \ on \ the \ date \ mentioned \ against \ each \ account \ calling \ upon \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ borrower/s \ to \ repay \ the \ respective \ the \ respective \ to \ repay \ the \ respective \ the \ respect$ amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the

undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/ he under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest

thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in

	Loan Agreement No. / Name of the Borrower/Co Borrower/Guarantor	Demand Notice date & Amount	Date of possession Taken	Description of the Property/ies mortgaged
1.	LXKHO00416-170032630 Rosy Raja Shukla & Raja Inderkumar Shukla	20-07-2021 for Rs. 1558986/-		Flat No 105, 1st Floor, Building No B - 4, Xrbia Warai, Village Warai Tarfe Waredi, Survey No 6/2, 6/3, 9/1, 9/2, 10/2A, 10/4 A/1, 10/6, 12/1 A/1, 10/6, 12/1A/1, 12/1A/1, 12/6A, 12/5, 10/9, Neral Karjat, Raigad, Maharashtra -410101

Place: Maharashtra Dated: 15.03.2022

respect of time available, to redeem the secured assets.

Authorized Officer, (Aspire Home Finance Corporation Ltd.)

PHYSICAL POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in genera that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited

Sr. No.		Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	Dinesh Chandru Sharma & Iswari Dinesh Sharma/ LBPUN00002369987	Flat No.2303, 23th Floor, Tower B, Project "Panchshil Tower", Gat No.1277, 1276, 1279, 1281, 1283 Wagholi, Maharashtra Pune 412207/ Date of Possession 09-03-2022	April 16, 2021 Rs. 2,21,16,511/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: March 15, 2022 Authorized Officer ICICI Bank Limited Place: Pune

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Bank of Baroda, Motipura Branch, Himatnagar, Dist. Sabarkantha, Gujarat intends to accept the undermentioned properties standing in the name of followings are as a security for a loan/credit facility requested by said customer one of its customers.

In case anyone has got any right/title/interest/claims over the undermentioned properties, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary proofs to substantiate their claim.

If no response is received within 10 days, it is presumed that the properties is free of any charge/claim/ encumbrance and Bank shall proceed with the mortgage.

SR. NO.		PROPERTY DETAILS
1 MR. MUSTAKALI HUSENBHAI VIJAPURA		Flat No. 5401, 54th Floor, B-Wing, Orchid Enclave, 265 E, Navjeevar Society, Dalal Estate, Opp. Orchid City Centre Mall, Jehangir Bomar Behram Road, Mumbai Central (East), Mumbai-400 008 in the name of Mr. Mustakali Hussainbhai Vijapura
VIJAPURA		Flat No. 5501, 55th Floor, B-Wing, Orchid Enclave, 265 E, Navjeevar Society, Dalal Estate, Opp. Orchid City Centre Mall, Jehangir Bomar Behram Road, Mumbai Central (East), Mumbai-400 008 in the name of Mr. JAHIDMOHMMED HUSSAIN VIJAPURA
3	MR. HUJEFA SHAFIBHAI VIJAPURA	FLAT NO. 5403, 54TH FLOOR, B-WING OF ORCHID ENCLAVE BUILD ING, 265 E, Navjeevan Society, Dalal Estate, Opp. Orchid City Centru Mall, Jehangir Boman Behram Road, Mumbai Central (East), Mumbai 400 008 belonging to MR HUJEFA SHAFIBHAI VIJAPURA
4	MR. SHAFIMOHAMMAD HUSSAI VIJAPURA	Flat No. 5503, 55th Floor, B- Wing, Orchid Enclave, 265 E, Navjeeva Society, Dalal Estate, Opp. Orchid City Centre Mall, Jehangir Boma Behram Road, Mumbai Central (east), Mumbai-400 008 in the name of Mr. Shafimohmand Hussainbhai Vijapura
5 MRS. NAFISA ZAHIDBHAI VIJAPURA		Flat No. 5402, 54th Floor, B-Wing, Orchid Enclave, 265 E, Navjeeva Society, Dalal Estate, Opp. Orchid City Centre Mall, Jehangir Boma Behram Road, Mumbai Central (East), Mumbai-400 008 in the name of Mrs. Nafisa Zahidbhai Vijapura
6	MR. FARUKBHAI HUSSAINBHAI VIJAPURA	FLAT NO. 5502, 55TH FLOOR, B-WING OF ORCHID ENCLAVE BUILD ING, 265 E, Navjeevan Society, Dalal Estate, Opp. Orchid City Centr Mall, Jehangir Boman Behram Road, Mumbai Central (East), Mumba

400 008 belonging to MR. FARUKBHAI HUSSAINBHAI VIJAPURA BRANCH CONTACT DETAIL MR. D. S. PARMAR ASSISTANT GENERAL MANAGER BANK OF BARODA MOTIPURA BRANCH, HIMATNAGAR

DIST. SABARKANTH, GUJARAT 383001 CONTACT NO. 98242 54787

NOTICE-SRM-104

MAHAGENCO Maharashtra State Power Generation Co, Ltd.	1011CL=3KW-104
Following Tenders are published on <u>h</u>	ttps://eprocurement.mahagenco.ir

Sr.	E-Tender No.	Subject	EMD/Estimated
No.	E-Tender No.	-	Value
1	210MW/CHP/ T-892/ RFX- 3000026367	Annual contract for picking stones & Extraneous material manually from coal on running conveyor at CHP 210 MW, K.T.P.S. Koradi.	Rs.131713.89/- Rs.12821389.40/-
2	210MW/CHP/ T-893/ RFX- 3000026481	Supply of various rollers required for conveyor system in CHP-210 MW KTPS Koradi.	Rs.15635/- Rs.1213500/-
3	210MW/BM/ T-894/ RFX- 3000026537	Procurement of castable refractory normal, white heat -A & Special cast for BM-II & ODP-II, Stage-II KTPS Koradi.	Rs.8912.08/- Rs.541208/-
4	210MW/ SECURITY/ T-895/RFX- 3000026594	Providing 03 vehicle on daily use of 24hrs. for patrolling at Ash Slurry Area, Vidyut Vihar Colony area, Koradi TPS 210MW Area.	Rs.19293/- Rs.1579320/-
5	660MW/BM/ T-896/ RFX- 3000026553	Work of duct cleaning during overhaul / short shutdown of U-8 boiler at 3x660MW KTPS, Koradi.	Rs.6160/- Rs.266000/-
6	660MW/BM/ T-897/ RFX- 3000026551	Work of repairing of secondary Auxiliary air dampers and gas dampers of ECO outlet in unit no.08 during annual overhaul at KTPS, Koradi	Rs.20518.88/- Rs.1701888/-
7	210MW/WTP/ T-898/ RFX- 3000026592	Annual work contract for O&M of Continuous Ambient Air Quality Monitoring Station (CAAQMS) at Dalmia pump house Koradi TPS (210 MW) & online connectivity of parameters with regular data upload to MPCB/CPCB servers.	Rs.16667/- Rs.1316684.04/-
8	210MW/ODP/ T-899/ RFX- 3000026549	Contract for repairing of various gates / dampers of FD fan, ID fan & ESP during overhaul / shut down of Unit-6, KTPS, Koradi	Rs.2722.94/- Rs.90764.80/-
9	210MW/WTP/ T-900/ RFX- 3000026571	Providing & Applying of Rubber lining to the internal surface of acid storage tank No.5 at WTP-II (210MW).	Rs.9282/- Rs.578200/-
10	210MW/ODP/ T-901/ RFX- 3000026550	Contract for servicing of FD fans API 18/11 and ID fans NDZV 33 S during overhaul / shut down of Unit-6, KTPS, Koradi.	Rs.12189.68/- Rs.868968.24/-
11	210MW/CIVIL /T-902/ RFX- 3000026599	Construction of ash settling tank on Koradi ash bund toedrain near suradevigate at KTPS, Koradi.	Rs.57287.36/- Rs.5378735.54/-
12	660MW/MPD/ T-903/ RFX- 3000025452	Procurement of MS Fasteners for Koradi TPS.	Rs.15915.64/- Rs.1241564.50/-
	04000000000000		

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING. FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. https://eprocurement.mahagenco.in FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS. KORADI, NAGPUR.MOBILE NO.: +91-8411957697,

13 210MW/CHP/ One year contract for utilization of assistance of skilled Rs.26442.23/-

T-904/ RFX- labours for electrical work at 210 MW KTPS, Koradi

E-MAILID: <u>eepurchasekoradi@mahagenco.in</u>

----Sd/---**CHIEF ENGINEER (O&M)** MAHAGENCO, KTPS, KORADI.

Rs 2294223.10/-

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI

(Government of India, Ministry of Finance) 2[™] Floor, Telephone Bhavan,Colaba Market, Colaba, Mumbai- 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai - 400 001)

O.A NO.286 OF 2021 Exh.15

STATE BANK OF INDIA & ORS Applicant VS

M/s Godhani Gems Pvt. Ltd & ORS Defendant SUMMONS

. WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this Tribunal.

WHEREAS the service of summons/ Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service been allowed by this Tribunal.

3 You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement /Say on 8th April, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted.

Take notice that in case of default, the Application shall be heard and

Given under my hand and the seal of this Tribunal on this 3rd day of

March, 2022 Sd/-SEAL

Registrar, Debts Recovery Tribunal - 1, Mumbai

Defendant No.1:- M/s Godhani Gems Pvt. Ltd,512 A, 5th Floor, Plot CS 1487, Prasad Chambers, Tata Road No.02, Roxy Cinema, Opera House, Girgaon Defendant No.6:- Ms. Reshmaben Viriihai Godhani, Flat No. 33, 16th Floor New Usha Kiran Chs Ltd., M.L. Dhanukar Marg, Mumbai - 400 026



HDFC BANK LIMITED

d. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] [e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com]

[Tel Nos. 022 39760001 / 0012] NOTICE

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank for the issue of duplicate share certificates.

Sr.	L/F	Name of the Shareholder(s)	Dist. Nos	Cert	No of
No.	No.		From To	No.	Shares
1	0364468	Balaji Thuka Ram	8778471-8779470	5584	1000
		Jointly Thangam Thukaram			
2	2013128	V K Johar Jointly Ramajohar	14008691-14008860	10263	170
3	0018686	Mallambika Devi	1530771-1532770	1097	2000
		Jointly S Shanthamma			
4	0222070	Contract to detect to total contract to det	0005301 0006300	4022	1000

4 0332078 Sanjeev Joshi Jointly Anu Joshi 8005281-8006280 4823 1000
Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the bublication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrar will proceed to issue duplicate share certificate(s), and/or transfer the shares in favou will proceed to issue duplicate shale certificates (s), any or trainise the shales in lavour of the applicants. Accordingly the original share certificates shall stand cancelled. After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible

For HDFC BANK LIMITED Santosh Haldanka

Cr. 31

.. Plaintiff

Date: 14.03.2022 Sr Vice-President (Legal) & Company Secretary

> IN THE CITY CIVIL COURT AT MUMBAI COMMERCIAL SUIT NO. 229 of 2021

(Order 5. Rule 20(1)a of C.P.C) Bank of Baroda V/s.

M/s. Sanskriti Tours and Travels & Ors.

Summons for Settlement of Issues in a Suit Relating to Commercial Dispute Under section 6 of the Commercia Courts, Commercial Division and Commercial Appellate Division of High

Commercial Suit

Plaint Lodged on:

01/10/2018 Plaint admitted on: 01/11/2018

Courts, Act. 2015 O. V. r. 1 Code of Civil Procedure of 1908.

. M/s. Sanskriti Tours and Travels,

At C131 Azad Nagar T H Kataria Marg, Matunga, Mumbai Pincode – 400 019. 2. Manish Kumar Shukla, Prop. Sanskriti Tours and Travels

At C131 Azad Nagar TH Kataria Marg, Matunga, Mumbai Pincode –400 019.
WHEREAS the above named Plaintiff has instituted a suit relating to a commercia

dispute against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written statement within the said period of 30 days as shall be allowed to file the Written statement on such other days, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and or payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the written statement and the court shall ot allow the Written Statement to be taken on record:-The Plaintiff therefore prays :

(A) That the Defendants be ordered and decreed to pay to the Plaintiffsa sum of Rs. 4,56,160.55 paise (Rupees Four Lakhs Fifty Six Thousand One Hundred Sixty and Fifty Five Paise only) due under the Vehicle Loan under SRTO scheme as per the particulars of Claim annexed hereto as Exhibit-"H" with further interest thereon at the simple rate of 11% with monthly rests from the date hereof till payment or realisation

You are hereby summoned to appear in this Hon'ble Judge Presiding in <u>Court no. 31</u> or the <u>28th day March, of 2022</u> at 11.00 A.M. O'clock standard time in the forenoon in person by an Advocate instructed and able to answer all material questions relating to the suit, o who shall be accompanied by some other person able to answer all such questions t answer the abovenamed Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and you are nereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you or send your an Advocate any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff case or upon which you intended to rely in support of your case

Dated this 24th day of February, 2022

SEALER

For Registrar City Civil Court, Mumbai SEAL

Dated this 24th day of February, 2022 M/s. K. D. Shukla & Co.

Office No. 3 and 4, 2nd floor, 105, Abubaker House, Opp. Bharat House, Apollo Street, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai – 400 023.



easons and facts stated above.

punjab national bank Together for the better

SASTRA DIVISION, 3rd Floor, East Wing, Plot No. 4, Sec. 10, Dwarka, New Delhi

ORDER OF THE COMMITTEE FOR IDENTIFICATION OF WILFUL DEFAULTERS PASSED IN PROCEED Of Personal Hearing Conducted at Syndicate Room, Head Office on 24.12.2021

M/s. Dream Merchant Content Pvt Ltd . (Rs. 39.24 Crores) CS: Mumbai City / ZS: Mumbai Date of NPA: 30.12.2017

n terms of RBI Master Circular No. DBR. No. CID.BC.22 / 20.16.003 / 15-16 dated July 01, 2015 meeting of the Committee for Identification of Willful Defaulters of the Bank was held or

17.07.2021. The Identification Committee concluded that events of willful default in the Sorrower's account(s) had occurred and gave its approval for issuance of Show Cause notice for dentifying the following person as wilful defaulters:-1. M/s. Dream Merchant Content Pvt. Ltd. Mr. Markand Adhikari (Director/Guarantor)
 M/s Elliot Projects Pvt. Ltd. (Corporate Guarantor)
 Accordingly, Show Cause Notice of 15 days was issued on 30.07.2021 to the named Borrower i. e. M/s.Dream Merchant Content Pvt Ltd. and its above named Directors/ Guaranto responsible for managing the affairs of the Borrower and involved in events of default. They were nformed, if they so desire, they can make a representation to the Bank within 15 days from receip of notice, as to why they be not classified as wilful defaulters. In response to the said show caus notice Mr. Markand Adhikari, for self and on behalf of M/s Fliott Projects Pvt. Ltd. (Corporate Guarantor) vide letter dated 14.09.2021 submitted his representation. Keeping in view the representation submitted by the party, the identification Committee, as a measure of natura ustice, provided an opportunity of personal hearing and directed to present their case before the dentification Committee. The meeting of personal hearing of Identification Committee on wilfu defaulter was held on 24.12.2021 and Mr. Markand Adhikari attended the meeting and

he Identification Committee in the said meeting held on 24.12.2021, after due consideration o the facts on record, written representation submitted and deliberation made in the said meeting by the party, observed that since the property of Corporate Guarantor i.e. M/s Elliot Project Pvt Ltd. has been sold by the Bank under SARFAESI, the wilful default proceeding against corporate guarantor need not to be continued, hence the name of corporate guarantor be dropped from the proceedings of wilful default. Futher, the Committee is of view that Sh. Markand Adhikari failed to provide any proof to negate the charges levelled and found the Borrower Company and its Director/ Guarantor Shr. Markand Adhikari had defaulted in payment/repayment obligation to the Bank and committed events of wilful default and are fit to be identified as wilful defaulters for the

Diversion of Funds As per Forensic audit report of BDO, Loan amount was utilized to make purchases from related/connected party. Out of INR 66.98 Cr. of content purchased (INR 50 Cr. term loan) no ontent has been aired till date and approx. 15% of content rights is sold at loss or low margin to

<u>Order of the committee for identification of Willful Defaulters :</u> he Identification Committee, headed by the Executive Director and consisting of other member

.e. Chief General Managers and Dy. General Manager of the Bank is of the view that the charges against the Borrower Company and its above named Director/ Guarantors stand proved for the

herefore, the said Committee recorded the fact of wilful default committed by the above persor nentioned at serial nos. 1 to 2 and identified them as "Wilful Defaulters", for the cogent reasons nentioned above and dropped the name of coporate guarantor i.e. M/s Elliot Projects Pvt. Ltd om proceeding of wilful defaulter. The Committee observed that the ground of "Capacity to Pay" on the basis of Net Worth of Mr. Markand Adhikari & M/s Elliot Project Pvt.Ltd. is not justified as th turrent assets liability statement dated 31.03.2021 of Mr.Adhikari shows his Net Worth Rs 2.00 crores and the Net Worth of M/s Elliot Project Pvt. Ltd. as Rs 6.37 crores. The Committee is of the iew that the property of the Corporate Guarantor has already sold under SARFAESI and hence he grounds of Capacity to Pay is not justified. However, the Committee members directed that the orrower company and its above named Director/Guarantor i.e. Mr Markand Adhikari are free to ake a written representation against the order of Identification Committee, within a period of 1 yas from the date of receipt of this order to the Review Committee headed by the MD & CEO or

ne Bank at the following address: Punjab National Bank , SASTRA Division, Corporate Office, 3rd Floor, Plot no.4, Sector 10, Dwarka, New Delhi. PIN:110075. he undersigned is the member of the Identification Committee constituted in consonance with The discretives and the Identification Committee has authorized the undersigned to send this ORDER OF THE COMMITTEE FOR IDENTIFICATION OF WILLFUL DEFAULTERS under his

(ASHOK KUMAR MISHRA)

एचडीएफसी बॅंक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : एचडीएफसी बँक हाकस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई 🗕 ४०० ०९३. [कॉरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC080618] der.grievances@hdfcbank.com] [वेबसाईटः www.hdfcbank.com] [दूरध्यनी क्र - 022 39760001 / 0012]

याद्वारे ही सूचना देण्यात येते की, खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजोगं नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत मागघारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित

अनु.	एल/एफ	भागधारकांची नावे	विभिन्न मांक	प्रमाणपत्र	रोअर्सची
क्र	क्र		पासून पर्यंत	क्रमांक	संख्या
१	৽३६४४६८	बालाजी थुकाराम एकत्रित थंगम थुकाराम	00879007-70820002	44८४	१०००
2	२०१३१२८	व्ही के जोहर एकत्रित रमा जोहर	१४००८६९१–१४००८८६०	१०२६३	१७०
3	००१८६८६	मल्लबिंका देवी एकत्रित एस शांथम्मा	१५३०७७१–१५३२७७०	१०९७	2000
8	০३३२०७८	संजीव जोशी एकत्रित अनु जोशी	८००५२८१–८००६२८०	४८२३	१०००
		गपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित कोणतेही दावे			

लेमिटेड, प्लॉट नं बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपा सदरहू दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसांमध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकरचे दावे विचारा घेतले जाणार नाहीत आणि / किंवा प्रतिलिपी शेअर्स प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी कार्यवाही करतील. त्यानुसार मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद् करण्यात येतील. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्रासह देवघेव करणारी कोणतीही व्यक्तीतो / ती स्वतःच्या जोखमीवर मळ प्रमाण पत्राची देवघेव करील आणि क्रेणत्याही रितीने बँक त्यास जबाबदार राहणार नाही

संतोष हळदणक वरिष्ठ उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव दिनांक : १४.०३.२०२२

मुख्य कार्यालय: कॅथॉलिक बँक बिल्डींग, पापडी, वसई-४०१ २०७, जि. पालघर,

फोन नंबर ७४४७४५६८५६/७४४७७६२२११/९९७५५१३३८५ सोन्याच्या दागिन्यांच्या लिलावाची जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, बॅसीन कॅथॉलिक को- ऑपरेटिव्ह बँक लि., पापडी, वसई या संस्थेचे खालील नामनिर्देशन केलेले सोने तारण कर्ज थकबाकीदार यांचेकडील थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदारांचे तारण सोने जिन्नस विक्रीस काढलेले आहेत. सदर सोन्याचे जिन्नस (सुवर्ण अलंकार) चा जाहीर लिलाव हा बॅसीन कॅथॉलिक को- ऑपरेटिव्ह बँक लि.. वसली विभाग. श्रीजी आर्केड बिल्डींग तांदळ बाजारच्या बाजूला, बंगली भाबोळा रोड, वसई (प.), जि. पालघर - ४०१२०२ येथे गुरुवार दिनांक २४ मार्च, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता केला जाणार आहे. तरी जे सदरच्या लिलावात भाग घेऊ इच्छितात त्यांनी बोली करण्यासाठी लिलावाच्या वेळी स्वतः समक्ष हजर रहावे

अ.क्र.	शाखा	कर्जदाराचे नाव	कर्ज क्र.	थकबाकी रक्कम रु.
				दि. २८.०२.२०२२ अखेर
१	बोळींज	प्रभाकर नरसिंह धेसावेणी	OLN 148	₹. ४,२७३/ -
2	भिवंडी	प्रतिक रविंद्र चौधरी	OLN 357	रु. ३४,४१६/ <i>-</i>
3	नंदाखाल	रिचर्ड अंतोन कोरीया	OLN 9997	रु. ३५,७१९/-
8	मिरारोड	किरण कांजी संघवी	OLN 765	ह. २,००,२०३/-
ч	नाशिक	बालसाने प्रशांत दौलतराव	OLN 179	रु. २२,०११/ -

अटी आणि शर्ती:-

- १. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी रु. ५०००/- अनामत रक्कम भरावी व लिलावात भाग घ्यावा सदरची रक्कम लिलाव न लागल्यास त्याच दिवशी लिलाव संपल्यानंतर परत दिली जाईल.
- बँकेकडे असलेल्या सर्व जिन्नस लिलाव खरेदीदार यांचेसमोर उघडण्यात येऊन जिन्नसांचे वजन विचारात घेऊन राखीव किंमत निश्चित केलेल्यापेक्षा जास्त रकमेची बोली सुरू करण्यात येईल व दोन खरेदीदार/बोलीदार यांचेमध्ये रु. २००/- ची बोलीतील तफावत राहील.
- ३. लिलाव घेतलेल्या व्यक्तीला लिलावाची संपूर्ण रक्कम त्याच दिवशी त्वरीत रोख रक्कम भरणा करून सुवर्ण अलंकार ताब्यात घ्यावे लागतील.
- ४. उपरोक्त कर्जदार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी लिलावाचे दिवशी लिलावाचे ठिकाणी हजर राहावे. अन्यथा त्यांचे गैरहजेरीत सोन्याच्या जिन्नसाचा लिलाव केला जाईल. जर कर्जदार व्यक्ती हयात नसेल तर या लिलावातील सर्व अटी त्यांच्या कायदेशीर वारसांना लागू असतील.
- बँकेच्या कर्जाची येणेबाकी रक्कम वसुलीकरिता लिलावातील सोने जिन्नसाची विक्री केली जाईल व कर्ज भरणा करून शिल्लक राहीलेली उर्वरीत सर्व खर्च वजा जाता कर्जदार यांचे बचत खात्यावर जमा करण्यात येईल, पण रक्कम कमी मिळाल्या तफावतीची रक्कम कर्जदारांकडून कायदेशीर कारवाईने वसूल केली जाईल.
- ६. लिलावापूर्वी कर्जखाते बंद झाल्यास लिलाव रद्द करण्यात येईल.
- कोणतेही कारण न दाखवता लिलाव मंजूर अगर नामंजूर करणे, स्थगित करणे किंवा पुढे ढकळणे याबाबतचे अधिकार खाली सही करणार यांनी राखून ठेवले आहेत.

उपमहाव्यवस्थापक दिनांक: १४.०३.२०२२ मुख्य कार्यालय, पापडी, वसई OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क. बी-३. वायफाय आयटी पार्क. वागळे इंडस्टियल इस्टेट. ताणे (पश्चिम)-xoo ६०x

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या 🕫 दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी ोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील.

अ क्र		मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू)	शाखेचे नाव
8	दिनेश चंद्रु शर्मा आणि इसवारी दिनेश शर्मा/ एलबीपीयुएन०००२३६९९८७	प्लॅट क्र. २३०३, २३ रा मजला, टॉवर बी, प्रोजेक्ट पंचशील टॉवर, गट क्र. १२७७, १२७६, १२७५, १२८१, १२८३ वाघोली, महाराष्ट्र, पुणे ४१२२०७/ कब्जाची तारिख: ०९.०३.२०२२		पुणे

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील

दिनांक : मार्च १५, २०२२ प्राधिकृत अधिकार्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

अ.

<mark>纳</mark>.

٤) PM

पनवेल महानगरपालिका ता. पनवेल, जि. रायगड - ४१० २०६

Email ID: panvelcorporation@gmail.com द्रध्वनी कार्यालय: ०२२-२७४५८०४०/४१/४२

141	
निविदा सूचना	
कामाचे नाव	अंदाजपत्रकीय
	रक्कम
	रु. २०,२६,०००/-
	निविदा सूचना

वरील ई-निविदेबाबतची माहिती शासनाच्या 'http://mahatenders.gov.in' या संकेतस्थळावर दि. १६/०३/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित निविदाधारकांनी याची नोंद घ्यावी.

वॉटर डिसइन्फेक्शन युनिट पुरविणे

सही / -(तृप्ती सांडभोर) अतिरिक्त आयुक्त-। पनवेल महानगरपालिका

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that Mr. Vishal Dilip Naik has requested to the Managing Committee of "GARDEN CHS Ltd". at Achole, Nallasopara(E), Tal. Vasai, Dist Palghar- 401209, for the transfer of share and interest of his deceased Mother Smt Darshana Dilip Naik, in his name, in respec of Flat No. B/110, in the Society Bldg., who died on 27/03/2018 intestate and withou making any nomination in the Society. In this regard we invites claims or objections from any other legal heir or heirs having any right whatsoever in any capacity should contact a pelow address along with documentary proc n support of their claim, within 14 days from ne date of publication hereof, failing which it shall be presumed that, nobody has got an claims or rights over the said flat and the society Committee shall be free to proceed transfer shares & interest of the said Flat into the name of Mr. Vishal Dilip Naik, being Sor & legal heir of the deceased, but any claims after expiry of paper notice, would not be entertained and shall be waived an

Garden Co. Op. Hsg. Soc. Ltd Place: Nallasopara Date: 15-03-2022 Secretary

	सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना								
अनु. क्र.	कर्जदाराचे नाव (अ)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू.) (ड)						
1.	लोन अकाउंट नं. HLLAVSH00495867 1. रमेश तेजुलाल राजपाल 2. ज्योती रमेश राजपाल 3. विजय रमेश राजपाल	पलॅट क्र. 301, 3 रा मजला, प्लॉट क्र. 14 आणि 15, हॅमिल्टन कोर्ट कॉ-ऑपरेटिव्ह हाऊरिंग सोसायटी लिमिटेड, टॅगोर रोड, साताकुझ (पश्चिम), मुंबई - 400054, महाराष्ट्र	18.01.2022	18.01.2022 रोजी रु. 40,82,196.11/- (चाळीस लाख ब्याऐंशी हजार एकशे शहाण्णव रुपये आणि अकरा पैसे फक्त)					
2.	लोन अकाउंट नं. HLLATHN00496614 1. राजबहादूर पारसनाथ सिंह 2. कुसुमलता राजबहादूर सिंह 3. हिमांशी राजबहादूर सिंह	दुकान क्र. 5 आणि 6, तळ मजला, युनिक वर्ल्ड सीएचएसएल, प्लॉट 54, सेक्टर 44ए, सीवृड्स, नेरुळ (पश्चिम), ठाणे – 400615, महाराष्ट्र	27.12.2021	27.12.2021 रोजी रु. 43,66,936.87/- (त्रेचाळीस लाख सहासष्ट हजार नऊशे छत्तीस रुपये आणि सत्त्याऐंशी पैसे फक्त)					
वर उ	वर उल्लेख केलेल्या कर्जदारानी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानसार								

प्रत्येक कर्जदाराकडे स्तभ 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारानी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता(स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वगीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचित करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने/त्यांनी ही सूचना प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसाच्या आत वर स्तभ 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमेसह आजपर्यंतचे व्याज, खर्च आणि शुल्क सपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तभ 'ब' मध्य उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याचा कपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतृदीं अन्वये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बाली, किमती आमत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा . खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोल्लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत सदर्भित सुरक्षित मालमत्त (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सरक्षित लेनदार च्या पर्व लिखित समती शिवाय हस्तातरित करण्यापासन प्रतिबधित आहात

कृते इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लि.

PUBLIC NOTICE

याद्रारे सचना देण्यात येत आहे की आमर्च अशिल डॉ. सुशिल के. शाह यांच्याशी येथे खाली लिहीलेल्या परिशिष्टात अधिक विशेषत्वाने वर्णन केलेली निवासी प्रिमायसेस ("**सदर प्रिमायसेस**") खरेदी करण्यासाठी वाराघारी करत आहोत आणि **आम्ही डॉ** प़ुशिल के. शाह यांचे सदर प्रिमायसेस **संबंधित** शीर्षकाची चौकशी करत आहोत आमचे अशिलांना असे कळवण्यात आले आहे की सदर प्रिमायसेस संदर्भित शेअर सर्टिफिके क्र. २५ श्रीमती जसवंती के शाह आणि डॉ सुशिल के शाह यांच्या नावावर असले तरी, श्रीमती जसवंती शाह यांचे ६ फेब्रुवारी २०१४

रोजी निधन झाले आहेत सर्व व्यक्ति ज्यांना सदर प्रिमायसेस संबंधी कोणाताही दावा असलेले विक्री, देवाण घेवाण गहाण, ताबा, भेट, विश्वस्त संस्था, प्रतिपाळ वारसा, ताबा, भाडेपट्टी, कर्ज फिटेपर्यंत गलमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क किंवा अन्यश ज्या कोणत्याही स्वरुपात असतील त्यांनी याद्वारे कृपया त्याविषयी लेखी स्वरुपात त्यासोबत प्रमाणित सर्व पुष्टयर्थ कागदपत्र निम्नस्वाक्षरी– कारांकडे ईमेल minal.sampat@ dvassociates.co.in आणि objections@dvassociates.co.in येथे ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीत सूचित करावे, अन्यथा सदर व्यक्ती / व्यक्तींचे दावे सोडून देण्यात आले आहेत आणि / किंवा त्याग केले आहेत असे

<u>येथे उपरोक्त परिशिष्ट:</u>

(सदर प्रिमायसेसचे वर्णन) शेअर सर्टिफिकेट क्र. २५ चे सर्व पाच संपूर्ण भरणा केलेले शेअर्स प्रत्येकी रु. ५०/- अपूर्वा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे ज्यांचे विशिष्ट क्र. १२१ ते १२५ (दोन्ही समाविष्ट यासह "अपूर्वा अपार्टमेंट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचा ७वा मजल्यावर निवासी फलेट क्र. ७१ क्षेत्रफळ १३९० चौ. फुट (बिल्टअप क्षेत्र) यासह ७वा मजल्यावर संलग् टेरेस क्षेत्रफळ ३७० चौ. फुट आणि यासह सदर इमारतीचा ८व्या मजल्यावर टेरेस क्षेत्रफळ १०९० चौ. फुट आणि यासह २ (दोन) कार पार्किंग जाग यांचे क्र. ३ (स्टील्ट पार्किंग) आणि क्र. ' (ओपन कार पार्किंग जागा). 'अपूर्वी' इमार जमीनीचे प्लॉट ज्यांचे सी.एस. क्र. १/५७। मलबार आणि कंबाला हिल विभाग वर उभे आहे जे ५, नेपेन्सी रोड, सेन्ट. स्टीफन चर्च चा बाजूला मुंबई - ४०० ००६ नोंदणीकृत जिल्हा आणि उप-

जिल्हा मुंबई शहरचा आत येथे स्थित. १५ मार्च, २०२२ रोजी दिनांकित.

मीनल डी. संपत भागीदार

धवल वसनजी ॲण्ड असोसिएटस ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड CÁPRI GLOBAL

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०००१३ CAPITAL LIMITED सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३ बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली-११०००५

जोडपत्र - IV-ए (नियम ८(६) आणि ९(१) करिता परंतुक पहा)

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रमारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनको यांना येणे असलेल्या खालीत ामुद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमुद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इअर रक्कम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमा

. 64	the first of the f	,	4.111111 114 114 114 114 114 114 114 114	CONTRACTOR
अ. क्र.	१. कर्जदारांचे नाव २. थकवाकी रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ २. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख ३. मिळकतीच्या निरिक्षणाची	१. राखीव किंमत २. मिळकतीची इअर ३. वाढीची रक्कम
۶.	१. मे. इन्टच फॅशन	गाव कोंढवा खुर्द, तालुका हवेली, पुणे महाराष्ट्र-४११०४८	तारीख व वेळ	राखीव किंमत:
	(कर्जदार)	यथे स्थित सर्वे क्र. ५७/९ +१०/२ (४१आर),	१. ई-लिलावाची तारीख:	रु. ४,०५,००,०००/-
	२. संजय एम धर्मशी	५७/११/२(२आर), ५७/११/६(२आर), ५७/११/७	३१.०३.२०२२ रोजी	(रुपय चार कोटी पाच लाख मात्र)
	३. कल्पेश एम धर्मशी	(२आर), ५७/११/८ (२आर), आणि ५७/११/१०	(द. ३.०० ते सं. ४.०० दरम्यान)	
	४. कविता कल्पेश शाह (सह-कर्जदार)	(२आर) मधील स्थापित जिमन त्यासह त्यावर सध्याचे		इसारा अनामत रक्कम:
	कर्ज खाते क्र.	आणि भविष्यातील दोन्ही बांधकामचे सर्व ते भाग आणि	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची	₹. ४०,५०,०००/-
	एलएनसीजीसीएमयुएमटीएल०००००४५२५	विभाग.	अंतिम तारीख: ३०.०३.२०२२	(रुपये चाळीस लाख पन्नास हजार मात्र)
	रुपये ५,४६,५१,०५०/-(रुपये पाच कोटी सेहेचाळीस			
	लाख एकावन्न हजार पन्नास मात्र) सह १७.११.२०२१		३. निरीक्षणाची तारीख :	वाढीची रक्कम:
	पासूनचे व्याज सह लागू पुढील व्याज.		२९.०३.२०२२	₹. १,00,000/-
	·			(रुपये एक लाख मात्र)

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कपया कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड. तारणी धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.Capriolobal.in/auction/ मध्ये दिलेली लिंक पहावी.

ऑनलाईन ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती: . मिळकतीची विक्री ''<mark>जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर''</mark> होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपूर्तीशिवाय होईल

. मिळकती/मत्तांचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सूचनेत विनिर्दिष्टीत व्याप्ती आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा तुर्टीसाठी तारणी धनको त्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळू असू शकते.

३. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तसा अर्थ काढु नये. इच्छुक बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे हक्क व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/थकबाकीबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी/कसून तपास करण्याचा सल्ला देण्यात येतो.

r. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन ायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई–लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत संपूर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील

. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई-लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वत: बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टीम क्रॅश डाऊन वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको /सेवा परवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही.

६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार **मे. ई-प्रोक्युअस्मेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र** ७९-६१२००५३१/५७६/५९६/५५९/५८/५८७/५९४/.) **किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००-००२-३२९७/ ७९-६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net** येथे संपर्क साध् शकतात s. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावर

ताबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो. ८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी ३०**- मार्च-**२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ''**कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड''** च्या नावातील

. इच्छुक बोलीदारांनी ३०-मार्च-२०२२ रोजी दु.०३.०० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय <mark>कंप्रीर लोबल कॅपिटल लिमिटेड, कार्यालय क्र.२२५, दुसरा मजला, लो</mark>ध सुप्रीम्स २, न्यू पासपोर्ट ऑफिसजवळ, वागळे इस्टेट रोड क्र.२२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रेपत्र (''ज्याचा नमुन https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''कर्जदाराचे नाव'' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. ____ (वरील नमूद) ईं-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे.

९०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोली दिली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्याच बोलीदारांना ई–लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या

तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल. ११. अर्हतापूर्ण बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्ण बोलीदारांकडून उद्धत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच

मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटांनी वाढेल. 👯 एकदा का बोली लावली की ती रद्द करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, **कार्यालय क्र.२२**५ दु<mark>सरा मजला, लोधा सुप्रीम्स २, न्यू पासपोर्ट ऑफिसजवळ, वागळे इस्टेट रोड क्र.२२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०४ वेथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई– मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी. १४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम विक्रीच्या</mark> तारखेपासून १५ दिवसांत मुंबई येथे देय कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या नावातील डीडी/पे ऑर्डरद्वारे प्रदान करावी लागेल.

१५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान करण्यात कसूर केल्यास विक्री रद्द होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जम होईल व मिळकत पुन्हा विकायला ठेवली

१६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मुदत मंजूर करू शकतात. १७, यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी) प्रदान करून प्राधिकत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल

१५ कामाच्या दिवसात किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मृदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल. १८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी ९९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली रक्कम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील

२०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील. २१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रद्द करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपयँत ई-लिलाव विक्री पुढे ढकलर्ल

२२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत २३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई–लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील.

२४. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड: श्री. अमोल सुरडकर, मो. क्र.: ९८२३१६४५३९ येथे संपर्क साधावा.

असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल.

२५. हे प्रकाशन म्हणजे उपरोक्चेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री काण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार उपरोक्त कर्ज खात्याच्या कर्जदार/गहाणकार/जामीनदारांन ५ (पंधरा) दिवसांची सूचना देखील आहे. विशेष सूचना/इशारा: बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही तुटी/चुकांसाठी (इंटरनेट बंद पडणे

वीज जाणे इ.) कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक अप वीज पुरवठ्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल. सही / - (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that we are investigating the right, title and interest of MANAS KUDUS INDUSTRIAL SANKUL PRIVATE LIMITED (formerly known as Manas Co-operative Industrial Sankul Ltd. and prior to that known as Priyadarshini Co-operative Industrial Estate Ltd., a co-operative society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960) a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 and having its registered office at 403, Sunflower Tower, Kharkar Lane, Thane 400601 ("Owner") in respect of the lands more particularly described in PART "A", PART "B" and PART "C" of the SCHEDULE hereunder written (hereinafter referred to as the "said Lands") and the development rights of M/S. SONAL REALTY, a partnership firm registered under the provisions of the Indian Partnership Act. 1932 and having its principal place of business at 111, Pagrav, 57, S.V. Road, Goregaon (West), Mumbai 400062 ("Developer") acquired by it from the Owner in respect of the said Lands and certify the same

All person/s having any claim in respect of the said Lands or any part thereof and/or any of them including its FSI benefit including claims as and by way of sale, exchange, lease, mortgage (equitable or otherwise), gift, lien, charge, trust inheritance, Hindu undivided family, maintenance, bequest, possession, easement, sub-lease, assignment, tenancy, license, pledge, guarantee, family arrangement, development rights, joint venture, partnership, loans, advances, lis pendens, injunction or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or otherwise howsoever is/are hereby requested to notify the same in writing to the undersigned with supporting documentary evidence at the address mentioned hereinbelow within 14 (fourteen) days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons shall be deemed to have been waived and/or abandoned and legal title report will be issued by us.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description of the "said Lands")

PART "A" Village - Bilawali, Taluka - Wada, District Palghar

Sr. No.	Gut No.	Area (Sq. Mtrs.)	Sr. No.	Gut No.	Area (Sq. Mtrs.)
1	32	1,500.00	24	68	1,420.00
2	41 / 1	200.00	25	69 / 1	6,550.00
3	41 / 2	450.00	26	107 / 2	16,700,00
4	44 / 1	8,800.00	27	107 / 3	11,760.00
5	46	300.00	21	107 7 3	out of 14,700.00
6	51	500.00	28	109	31,100.00
7	30	28,000.00	29	110	35,600.00
,	30	out of 36,800.00	30	111	3,600.00
8	55	9,700,00	31	112	3,600.00
9	43	3,790,00	32	113	18,300.00
10	127	180.00	33	114	12,000.00
11	34	310.00	34	115	7,000.00
12	36	210.00	35	116	1,300.00
13	42 / 1	100.00	36	117	600,00
14	42 / 2	200.00	37	118	18,200.00
15	57	26,000.00	38	119	3,500.00
16	59	25,400.00	39	120	43,000.00
17	61	15,600.00	40	123	1,190.00
18	62	3,200.00	41	125	5,550.00
19	65 / 1	200.00	42	570 / 1	30,800.00
20	65/2/A/1	3,400.00	43	570 / 2	10,000.00
21	65/2/A/2	5,600.00	44	570 / 3	10,000.00
22	65/2/B/2	6,400.00	45	65 B (part)	3,400.00
23	67	1,040.00	46	70	200.00

PART "B"

Village - Chinchghar Taluka Wada District - Palghar

Sr.	Old	Village - Chinchgha Area	New		Area	Plot	Area
No.	Gut No.	(Sq. Mtrs.)	Gat No.	Plot No.	(Sq. Mtrs.)	No.	(Sq. Mtrs.)
1	430	5,700.00		1	2,150.00	35	2,910.00
2	431	1,100.00		2	4,933.00	36	3,425.00
3	432	8,200.00	430	3	2,603.00	37	2,500.00
4	433 / 1	8,000.00]	4	1,716.00	38	3,075.00
5	433 / 2	3,400.00]	5	9,925.00	39	3,096.00
6	434	14,900.00	_	6	1,536.00	40	3,096.00
7	436	31,400.00		7	4,200.00	41	3,096.00
8	437	8,900.00	1	8	3,720.00	42	3,096.00
9	438	5,900.00	_	9	3,265.00	43	3,096.00
10	439	2,700.00	1	10	3,090.00	44	5,190.00
11	441	12,900.00	1	11	2,819.00	45	3,254.00
12	442	1,400.00		12	3,162.00	46	3,225.00
13	443	4,900.00]	13	1,425.00	47	4,115.00
14	444	2,600.00	_	14	1,115.00	48	4,765.00
15	446	5,700.00		15	2,110.00	49	4,930.00
16	447	1,400.00		16	1,933.00	50	2,405.00
17	448	1,400.00		17	5,320.00	51	2,405.00
18	450	1,700.00		18	3,885.00	52	2,405.00
19	451	4,500.00		19	4,825.00	53	3,650.00
20	452	1,33,800.00		20	4,510.00	54	4,395.00
21	453	18,700.00	1	21	2,170.00	55	3,057.00
22	454	38,600.00]	22	2,090.00	56	3,283.00
23	455	4,600.00		23	4,465.00	57	3,620.00
24	456	4,900.00		24	2,802.00	58	2,350.00 (Area under Existing Road)
25	457	22,600.00		25	3,550.00	59	3,433.00 (Area under Road Widening)
26	458	9,500.00	1	26	3,670.00	60	40,547.00 (Open space)
27	466	11,000.00		27	6,340.00	61	19,779.50 (Amenity Space)
28	467	9,090.00		28	6,795.00	62	51,580.66 (area under Road)
29	468	2,500.00		29	3,025.00	63	58,520.00 (balance land for future development)
30	469	1,500.00		30	3,025.00	64	7,912.00 (Area under C.E.T.P
31	470	1,400.00		31	3,025.00	65	14,555.84 (area not under possession)
32	471	5,900.00	i	32	3,025.00		
33	472	4,800.00	I	33	4,069.00		
34	461	3,290.00 out of 31,810.00	<u> </u>	34	2,530.00	L	
35	420 / 2	400.00	Nil	Nil	Nil		
36	440	2,500.00					
37	445 (part)	1,100.00 out of 2,200.00					
38	459 (part)	16,350.00 out of 19,450.00 out of 32,700.00					
39	460	990.00]				
40	477	14,800.00					
41	476 / 2	4,670.00					
42 I	400	1 500 00					

PART "C" Village - Kudus, Taluka - Wada, District - Palghar

		•	mago riadao, raidha rrada, Biotriot raigha.				
	Sr. No.	Gut No.	Area (Sq. Mtrs.)	Sr. No.	Gut No.	Area (Sq. Mtrs.)	
	1	225 (part)	200.00	5	229 / 1	1,440.00 out of 13,730.00	
	2	226 / 1	5,550.00 out of 16,600.00	6	234 / 2	3,800.00 out of 40,260.00	
l	3	227	1,850.00 out of 8,070.00	7	235	300.00 out of 400.00	
ı	4	228	230 00 out of 3 400 00	8	246	1 480 00 out of 6 800 00	

Dated this 15th day of March, 2022.

469

LAW POINT **ADVOCATES & SOLICITORS**

301, Vaibhav Chambers, 3rd Floor, Bandra-Kurla Complex Opp. Income Tax Office, Bandra (East), Mumbai 400 051. Email: response@lawpointindia.com